

नागरी बँकांना द्यावयाचे गुण

----- बँक लि., -----

ता.-----, जि.-----

अहवाल कालावधी :- ०१/०४/२० ते ३१/०३/२०

५. तरलता मूल्यमापन :- (Liquidity Appraisal)

अ.न.	कॅमल रेटिंग प्रमाण दिलेले गुण	द्यावयाचे गुण	एकूण गुण	मिळालेले गुण	एकूण गुण
१.	ठेवी संग्रह समिक्षा				
अ.	एकूण ठेवीमध्ये ग्राहकाच्या ठेवीचे प्रमाण			4	
	१. ८० टक्केचे वर		4		
	२. ७० टक्केचे वर ते ८० टक्के पर्यंत	2.1-3			
	३. ५० टक्केचे वर ते ७० टक्के पर्यंत	1.1-2			
ब.	४. ५० टक्के पर्यंत		1		
ब.	नक्त कर्जाचे ठेवीदारांच्या ठेवीशी प्रमाण ( नक्त कर्ज म्हणजे एकूण कर्जे वजा बुडीत कर्ज व त्यावरील व्याजासाठीची केलेली तरतुद)			4	
	१. ५० टक्केचे वर		4		
	२. ४० टक्केचे वर ५० टक्के पर्यंत	2.1-3			
	३. ४० टक्के पर्यंत		2		
क.	मुदती ठेवीचे एकूण ठेवीशी प्रमाण			4	
	१. ४० टक्के पर्यंत		4		
	२. ४० टक्केचे वरी ते ५० टक्के पर्यंत	2.1-3			
	३. ५० टक्केचे वर		2		
ड.	अस्थिर उचलिते एकूण जिंदगीशी प्रमाण			4	
	१. १ टक्केचे वर		4		
	२. १ टक्के ते १.५ टक्के पर्यंत	2.1-3			
	३. १.५ टक्केचे वर २ टक्केपर्यंत	1.1-2			
	४. २ टक्केचे वर		1		
ई.	रोख जिंदगीचे अल्प मुदत देयकाशी प्रमाण ( रोख जिंदगी म्हणजे रोकड, बँकेच्या अन्य बँकातील चालू खात्यामधील ठेवी, ३० दिवसा पर्यंतची गुंतवणुक, खरेदी विक्रीसाठी ठेवलेले सरकारी कर्जरोखे आणि अल्पमुदत देयके, बँकेच्या चालू खात्यातील ठेवी २५ टक्के, बचत ठेवी,				

	३० दिवसांच्या आतील बँकेच्या कर्ज उचली )		4
	१. २०० टक्केचे वर		4
	२. १०० टक्केचे वर ते २०० टक्के पर्यंत		2-3
	३. १०० टक्केचे खाली		1
प.	उत्तम जिंदगीचे प्रमाण ( या जिंदगीत रोकड, अन्य बँकातील ३० दिवसांच्या आतील ठेवी व लगेच विकता येणारे सरकारी कर्जरोखे )	8.1	5
	१. ३५ टक्केचे वर		5
	२. ३० टक्केचे वर ते ३५ टक्के पर्यंत		3.1-4
	३. २० टक्केचे वर ते ३० टक्के पर्यंत		2.1-3
	४. २० टक्के पर्यंत		2
फ	मार्केट लायबिलिटीचे प्रमाण ( मार्केट मधुन घेतलेल्या दैनंदिन ठेवीचे एकूण जिंदगीशी प्रमाण )		5
	१. २० टक्केचे खाली		5
	२. २० टक्केचेवर ते ३० टक्के पर्यंत		3.1-4
	३. ३० टक्केचे वर ते ४० टक्के पर्यंत		2.1-3
	४. ४० टक्केचे वर		2
ii)	प-लो ऑप्रोच		30
अ.	व्यवस्थापनाने निर्धारित केलेल्या मर्यादा उपलब्ध निधी, ठेवीची मॅच्युरिटी यामध्ये विसंगता		20
ब.	सध्याच्या ठेवीच्या मॅच्युरिटीप्रमाणे बँकरोखतेच्या गरजेची पूतर्ता करू शकेल का?		10
iii)	अॅसेट लायबिलिटी व्यवस्थापनाचा परिणाम		15
अ.	बँकेकडे अॅसेटस लायबिलिटी कमिटी आहे का? त्याची घटना काय आहे व कामाचे स्वरूप काय आहे?		3
ब.	रोखतेची गरज भागविताना बँक कडेकोटपणे अॅसेटस् मॅनेजमेंटवर अवलंबून राहते का?		3
क.	त्यातील दुरावा व उपयोग		3
ड.	बँक सर्वसाधारणपणे आपली रोखता राखण्याकरता कॉलमनी मार्केट मधुन निधी उभारण्यावर नेहमी अवलंबून असते का?		3

इ.	बँकेचे आपल्या सरासरी ठेवीच्या पातळीमधुन नियमीतपणे द्याव्या लागणा-या ठेवीचे प्रमाण वाढत असते का ?	3
iv)	बँकेची रोखतेची व तरलतेची पूर्तता व सरकारी व मान्यता प्राप्त कर्जरोख्यामधील गुंतवणुक कॅश रिझर्व्ह रेशो / एस.एल.आर.	10
	अ. पूर्णपणे पूर्तता केली	10
	ब. तांत्रिकदृष्ट्या अपूरी पूर्तता परंतू रिझर्व्ह बँकेने दंड आकारला नाही.	7
	क. अनेकवेळा अपूर्ण पूर्तता त्यामुळे आकारलेला दंड	0
	रिझर्व्ह बँक मान्यताप्राप्त सरकारी व अन्य रोख्यातील गुंतवणुक	5
	१. नियम पूर्ण केलेले असल्यास	5
	२. दुर्लक्षिले गेल्यास	0
त.	इतर :-	10
	अ. रोखता, उचलीचे धोरण, निर्धारित रोखतेची पातळी याबाबत पूर्तता	2
	ब. तरल जिंदगीचा दर्जा व त्याचे रोखीत रूपांतर	2
	क. अॅसेटस् लायबिलिटीजची घडण व त्याचा दर्जा	2
	ड. इंटरेस्ट रेट रिस्क व करंसी रिस्क व्यवस्थापन यांची परिपूर्णता	2
	( फक्त अधिकृत डिलर्सला लागू राहिल. )	
	ब. तरल जिंदगीचा दर्जा व त्याचे रोखीत रूपांतर राहण्याचे प्रमाण	2